

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १०(१) नुसार **यादारे सूचना देण्यांत येते की.** प्रायव्हेट प्लेसमेंट बेसिसवर जारी केलेल्या आणि बीएसई लिमिटेड च्या होलसेल डेब्ट मार्केट सेगमेंट वर सूचिबध्द अनिसक्युअर्ड, रिडीमेबल, रेटेड, नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स वरील व्याज आणि रिडम्शन खालील

П				
l	अनु.	नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (एनसीडीज्)	व्याज आणि रिडम्शन	व्याज प्रदानासाठी
l	क्र.		प्रदान रोजी देय	रेकॉर्ड डेट
l	१	एकूण रु. ५०० कोटींच्या ३० एप्रिल, २०२० रोजी	सोमवार, ३० ऑक्टोबर,	शुक्रवार, १३ ऑक्टोबर,
l		वाटप झालेल्या एनसीडीज् ७.९५% (ISIN:	२०२३	२०२३
ı		INE081A08272)		

टाटा स्टील लिमिटेड सही / -पार्वथीसम कांचीनाधम कंपनी सेक्रेटरी अँड चिफ लिगल ऑफिसर

२८ सप्टेंबर, २०२३ ॲन आरबर, मिशिगन, युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका

TATA STEEL

(कॉर्पोरेट अँड कॉम्प्लायन्स)

ਾਤੂ State Bank of India

शाखा : स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट शाखा -॥, रहेजा चेंबर्स, तळमजला, विंग बी, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ फोन क्र. :०२२-४१६११४०२, फॅक्स : ०२२-२२८१४७३,लॅन्डलाईन- ०२२-४१६१४०२ ई-मेल आयडी : Team7.15859@sbi.co.in

थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्-

(एन्फोर्समेंट) रुल्सच्या नियम ८ (६) अन्यये स्थावर मिळकतीच्या विक्री करीता ई लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनको कडे गहाण/प्रभारीत आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती **''जे आहे जेथे आहे तत्वाने, जे आहे जसे आहे तत्वाने आणि जे काही आहे** तथे आहे तत्वाने'' विकण्यात येणार आहे. बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता (सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत) प्रभारित मिळकतीचा ई-लिलाव येथील खालीर विनिर्दिष्ट अटी आणि शर्तींवर करण्यात येणार आहे.

	कर्जदारांचे नाव	हमीदार(रां)चे नाव	जिच्या वसुलीकरिता मिळकती विकल्या
			जाणार आहेत ती थकबाकी रक्कम
मे. आदित्य	डेव्हलपर्स, कॉर्पोरेट ऑफिस :- ए/१०१, जीवन मंदिर, अंबे	वैयक्तीक हमीदार	०८.०८.२०२३ रोजी
माता मंदिरासम	मोर, फॅक्टरी लेन, बोरिवली पश्चिम- मुंबई ४०००९२	१) श्री. निषित हिम्मतलाल	शाह ह. ११,४०,८९,५५८.६५ +
भागीदार : १) श्री. निषित हिम्मतलाल शाह	२) श्री. हिमेश हर्षदराय देस	
२) श्री. हिमेः	श हर्षदराय देसाई		त्यावरील व्याज + खर्च आणि परिव्यय
युनिटचे	युनिटचे मिळकतीचे वर्णन		राखीव किंमत / (इअर)/
नाव			बोली वाढविण्याची रक्कम
मे.	मिळकत क्र. १: मे. आदित्य डेव्हलपर्स मार्फत त्याचे भागीदार १	ी. निषित हिम्मतलाल शाह	राखीव किंमत :
आदित्य	(भागीदार) आणि श्री. हिमेश हर्षदराय देसाई (भागीदार) यांच्या नावे बोरिवली तालुका		मिळकत क्र. १ रू. ५,८७,००,०००/-
डेव्हलपर्स	पर्स बोरिवली, मुंबईचा टीपीएस ॥। चा एफ पी क्र ५० धारक आणि राजदा नगर, शिंपोली रोड व		मिळकत क्र. २ रू. २,२१,००,०००/-
	फॅक्टरी लेन बोरिवली-पश्चिम, मुंबई-४०००९२ येथील प्लॉट क्र. २४ येथे स्थि		इसारा अनामत रक्कम (इअर)
	मंदिर अशा ज्ञात नवीन इमारतीच्या १ल्या मजल्यावरील कार्यालय क्र. ए/१०१ आणि		राखीव किंमतीच्या १०% म्हणजे
	१०२ (मोज. १००० चौ फु आणि १४५० चौ फु बिल्ड अप क्षेत्र)		मिळकत क्र. १ रू. ५८,७०,०००/-मिळकत क्र. २
	मिळकत क्र. २: मे. आदित्य डेव्हलपर्स मार्फत त्याचे भागीदार श्री. निषित हिम्मतलाल शाह		₹. २२,१०,०००/-
	(भागीदार) आणि श्री. हिमेश हर्षदराय देसाई (भागीदार) यांच्या	बोली वाढविण्याची रक्कम :	
	बोरिवली, मुंबई-४०००९२ चा टाऊन प्लानिंग स्कीम ॥।, बोरि	रु. १,०० लाख	
	२६), सर्वे क्र. १४९ए(भाग) व संलग्नीत सीटीएस क्र.७५२ चा		
	स्थित द त्रिमूर्ती बोरिवली को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमि		
	इमारतीमधील फ्लॅट क्र. ६०२, ६वा मजला, मोजमापित: चटई क्षे		
र्ड-लिलावाची तारीख आणि वेळ : तारीख :		२०.१०.२०२३ वेळ:- स	. ११.०० ते सायं. ४.०० पर्यंत. प्रत्येकी ५ मिनिटांच्या

बोलीदारांनी त्याच्या/तिच्या/त्यांच्या वॉलेटमधून एनईएफटी माध्यमाने मे. एमएसटीसी लि.चे वेबपोर्टल https://www.mstcecon auctionhome/ ibapi/index/jsp मध्ये नोंदणी मार्फत इअर रक्कम हस्तांतर/जमा करायची आहे.

१०.१०.२०२३ स. १२.०० ते द. २.०

महभागी होण्यासाठी विनंतीपत्र / केवायसी दस्तावेज / इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ २०.१०.२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी ११.०० वा.

ईलिलावाच्या अटी आणि शर्ती पुढील प्रमाणे: लिलाब हा बँकेमार्फत मंजूर सेवा द्वारे **मे. एमएसटीसी लि.**चे वेबपोर्टल https://w आयोजित केला जाईल.

ठेवलेल्या मिळकर्तीवरील भार, त्यांचे मालकी हक्क आणि मिळकरीला बाधा आणणाऱ्या दावे/अधिका/थकबाकीबाबत त्यांची स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात म्हणजे बँकेकडून कोणतेही वचन किंवा कोणतेही सांगणे असल्याचा अर्थ काढू नये किंवा तसा समज करून घेऊ नये.

यशस्त्री खरेदीदार/बोलीदार यांनी उर्वरित रक्कम ही **खाते क्र. ३२६००८००७२४, एसबी आय, एसएएमबी ॥ कलेक्शन खाते, शाखा एसबीआय मुंबई मेन शाखा,** आयएफएससी कोडः SBIN0000300 मध्ये एनईएफटी द्वारा किंवा स्टे<mark>ट बँक ऑफ इंडिया खाते, एसएएमवी ॥ मुंबई</mark> यांच्या नावे कोणत्याही नॅशनलाईज्ड किंवा शेड्युल्ड बैंकेचा डिमांड ड्राफ्टच्या मार्गे भरणा करणे आवश्यक आहे. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोची वेबसाईट rce.com/auctionhome/ibapi/index/jsp २. www.sbi.co.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा १. https://www.mstc

दिनांक: ३०.०९.२०२३ ठिकाण : मुंबई

नवशक्ति, पान क्र. ९ मधील जाहीर सूचनेच्या संदर्भात 'आमचे अशील श्री. हरिश विजय मणियार' असा चुकीने छापले गेले. अचुक नाव 'श्री. हर्ष विजय मणियार' असा आहे.

बँकेने ग्राहकांना लॉकरचे भाडे भरण्यासाठी वेळोवेळी अनेक सूचना पाठवल्या आहेत पण त्यांवर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. खाली उल्लेखित सर्व यर्तीना लॉकर भाड्याची थकित रक्कम 30 दिवसाच्या कालावधीत भरण्यासार ही अंतिम सूचना दिली जात आहे, जे न केल्यास बँक स्वतः लॉकर उघडेत न्यावर लागू होईल. उर्वरित भाडे, खर्च आणि इतर शुल्के जर असतील तः

age aveation anadem anadem aveatal for anado vidia one				
अनु क्र.	लॉकर क्र.	लॉकर मालिका	लॉकर प्रकार	कधीपासून थकित आ
1.	377	SM12	लहान	01/04/2015
2.	121	SM1	लहान	01/04/2015
3.	285	SM6	लहान	01/04/2015
4.	96	SM1	लहान	01/04/2018

सूचना

सदर सदस्यानी ३ डिसेंबर २००४ रोजीच्या अनुक्रमांक बीडीआर१-१०४०२-२००४ अंतर्गत संयुक्त उपनिबंधक, अंधेरी क्र. १ मुंबई उपनगर जिल्हा सह नोंदणीकृत ३ डिसेंबर २००४ रोजीच्या कराराद्वारे यशवंत बाबाजी गुरव यांच्याकडून सदर फ्लॅट खरेदी केली. सर्व व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागाविरोधात किंवा त्याकरिता विक्री. अभिहस्तांकन, गहाण, विश्वस्त, धारणाधिकार, भेट, प्रभार, ताबा, वारसाहक, भाडेपट्टा, निर्वाह, कुळवहीवाट. सुविधाधिकार किंवा याशिवाय अन्य कोणत्याही प्रकारच्या मार्गे कोणताही दावा किंवा हितसबंध असल्यास तसे लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना सदर प्रकाशनाच्या दिनांकापासून १४ दिवसांत कळविणे आवश्यक आहे. कसर केल्यास दावे जर काही असल्याम ते त्यांगित समजले जातील.

मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्ह्यातील वांद्रे ६५ धारक प्रत्येकी रु. ५०/- चे ५ शेअर्स.

> पायस वास ईमेल: mail@pvasco.com

शुध्दिपत्र

दिनांक २८.०९.२०२३ रोजीचा

ही सूचना अशा ब्राहकांसाठी आहे ज्यांनी एचडीएफसी बँक लि. अधेरी पश्चि

वसुल करण्यासाठीची कायदेशीर कार्यवाही करण्याचा हक्क बॅकेकडे राखीव अ				
अनु क्र.	लॉकर क्र.	लॉकर मालिका	लॉकर प्रकार	कधीपासून थकित ३
1.	377	SM12	लहान	01/04/2015
2.	121	SM1	लहान	01/04/2015
3.	285	SM6	लहान	01/04/2015
4.	96	SM1	लहान	01/04/2018
- 5	422	SM12	स्त्राच	01/04/2020

HDFC BANK

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की आनंद महाल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.चे सदस्य वीरा ॲन्सलाइन कोलासो उर्फ वीरा कोलासो आमच्या अशिलांना याखाली लिखित परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णन केलेल्या, सर्व बोजा, दावे आणि मागण्यांपासून मुक्तपणे त्यांच्या फ्लॅट क्र. जी/३ विकण्याचा विचार करत आहे.

वरील उल्लेखित परिशिष्ट:

सी, तालुका अंधेरी या गावातील सीटीएस क्र. सी/६४, सी/६५, सी/६६, सी/६७ आणि सी/६८ धारक प्लॉट क्र. ५०५-ए वर मॅन्युएल गोन्साल्विस रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०० ०५० येथे स्थित आनंद महाल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड मधील ''आनंद महल'' इमारतीच्या 'बी' विंगमधील तळमजल्यावर फ्लॅट क्र. जी/३ मोजमापित १४१ चौरस फूट (बिल्ट-अप) समतुल्य १३.१ चा. मी. सह शेअर प्रमाणपत्र क्र. १३ द्वारे प्रतिनिधित्व, अनुक्रमांक ६१ ते मंबई, सदर दिनांक २९ सप्टेंबर, २०२३.

> भागीदार पी. वास ॲन्ड कं. वकील आणि सॉलिसिटर्स ए-१, लिबर्टी. १ला मजला ९८-बी, हिल रोड, बांद्रा (प), मुंबई ४०० ०५०

मिळकतीचे तपशील खालीलप्रमाणे:

निरीक्षणाची तारीख आणि वेळ

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

CÁPRIGLOBAL नॉदणीकृत आणि कॉपरिट कार्यालयः ५०२, टॉवर-ए, पेनिसुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३ CAPITAL LIMITED सर्कल कार्यालय: कॅग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कार्यालय/प्लॉट क्र. ९बी, २रा मजला, पुसा रोड, राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली-१९००६०

(नियम ८(६) आणि ९(१) परंतुक पहा) स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) ला परतुका सहवाचता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲकट, २०० अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई–लिलाव विक्री सुचना. सर्वसामान्य जनता आणि विशेष करून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सुचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकः गहाण/प्रभारित आहे, जिचा अन्वयीक/प्रत्यक्ष कब्जा कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती खालील कर्जदारांकडून कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारण धनको यांना येणे असलेल्या खालील नमुद रकमेच्या वसुलीसाठी खालील नमुद तारखांना ''जे आहे जेथे आहे''. ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत, इअर रक्कम व

अ.	१. कर्जदारांचे नाव	गहाण मिळकतीचे	१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ	१. राखीव किंमत	
क्र.	२. थकबाकी रक्कम	वर्णन	२. इअर सादरीकरणाची अंतिम तारीख	२. मिळकतीची इअर	
			३. मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख व वेळ	३. वाढीची रक्कम	
۶.	१. मे. फ्लेवरिट्झ (''कर्जदार'')	मिळकत क्र.१:- खडकळे, तालुका मावळ, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथे	१. ई-लिलावाची तारीखः	राखीव किंमतः मिळकत क्र. १:-	
	२. श्री. संजय ओमप्रकाश ससाणे	स्थित खडकळे, तालुका मावळ, जिल्हा पुणे त्यासह रो हाउस क्र.	१७.१०.२०२३	रु. २२,५०,०००/-(रुपये बावीस लाख	
	३. सौ. ससाणे पौर्णिमा संजय	२२ए/२, क्षेत्र मोजमापित १०१.९१ चौ.मी येथे स्थित जिमन मोजमापित		पन्नास हजार मात्र)	
	(''सह-कर्जदार'')	१२५.०४ चौ.मी., उप प्लॉट क्र. २२ए मोजमापित २५०.०९ चौ.मी.,	२. केवायसीसह इ.अ.र. सादरीकरणाची	इसारा अनामत रक्कम:	
1	कर्ज खाते क्र.	प्लॉट क्र. २२ एकूण क्षेत्र मोजमापित ५००.०९ चौ.मी. सर्व्हे क्र.	अंतिम तारीख: १६.१०.२०२३	रु. २,२५,०००/ - (रुपये दोन लाख	
	एलएनसीजीसीपीयुएनटीएल०००००९१५	५४/१ए/१+५४/१ए/२+५४/१बी+५१/२/२ चे सर्व भाग आणि	३. निरीक्षणाची तारीख :	पंचवीस हजार मात्र)	
	रुपये ६८,४७,००५/- (रुपये अडुसष्ठ	विभाग.	१४.१०.२०२३	राखीव किंमतः मिळकत क्र. २:-	
	लाख सत्तेचाळीस हजार आणि पाच	मिळकत क्र. २:- खडकळे, तालुका मावळ, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथे	स. ११.०० ते दु. २.००	रु.२२,५०,०००/- (रुपये बावीस लाख	
	मात्र) १०.०८.२०२३ रोजी सह लागू	स्थित खडकळे, तालुका मावळ, जिल्हा पुणे त्यासह रो हाउस क्र.		पन्नास हजार मात्र)	
	असलेले पुढील व्याज	२२बी/४, क्षेत्र मोजमापित १०१.९१ चौ.मी. येथे स्थित जमिन मोजमापि		इसारा अनामत रक्कम:	
		२५०.०९ चौ.मी. प्लॉट क्र. २२ एकूण क्षेत्र मोज		रु. २,२५,०००/- (रुपये दोन लाख	
		५४/१ए/१+५४/१ए/२+५४/१बी+५१/२/२ चे ते सर्व भाग आणि वि	वेभाग.	पंचवीस हजार मात्र)	
				वाढीची रक्रम:	
				रु. २०,०००/- (रुपये वीस हजार मात्र)	

विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तीसाठी कृपया कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारणी धनकोंची वेबसाईट म्हणजेच www.capriglobal.in/auction/ मध्ये दिलेली लिंक पहावी. ऑनलाईन ई-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती:-

मिळकतीची विक्री ''<mark>जे आहे जेथे आहे, जे काही आहे तेथे आहे आणा कोणाचीही मदत न घेता तत्त्वावर''</mark> होईल. ही विक्री कोणत्याही प्रकारच्या हमी आणि क्षतिपर्तीशिवाय होईल.

:. मिळकती/मत्तांचे तपशील (म्हणजे ई-लिलाव विक्री सूचनेत विनिर्दिष्टीत व्यामी आणि मापे) ही तारणी धनकोंच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिलेले आहेत आणि कोणत्याही उणिवा, गैरविधाने किंवा त्रुटींसाठी तारणी धनको उत्तरदायी नसतील. प्रत्यक्ष व्याप्ती आणि मिती वेगळू असू शकते.

३. तारणी धनकोंनी जारी केलेली ई-लिलाव विक्री सूचना हे बोली सादर करण्याकरिता सर्वसामान्य जनतेला दिलेले निमंत्रण आहे आणि ते तारणी धनकोंच्यावतीने दिलेले कोणतेही अभिवचन किंवा अभिवेदन नाही किंवा तसा अर्थ काढू नये. इच्छुक बोलीदारांना बोली सादर करण्यापूर्वी तारणी धनकोंकडील हक्क विलेख प्रती काळजीपूर्वक पाहण्याचा आणि मिळकत/मत्तांचे हक्क व सध्याची स्थिती आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्य दावे/थकबाकीबाबत स्वतः स्वतंत्र चौकशी/कसून तपास करण्याचा सल्ला देण्यात येतो. ४. लिलाव/बोली केवळ ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून'' वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net वरून किंवा सेवा पुरवठादार मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अहमदाबाद यांनी पुरविलेल्या ऑक्शन

टायगर मोबाईल ॲपमार्फत होईल जे ई-लिलाव प्लॅटफॉर्ममाफेत संपूर्ण लिलाव प्रक्रियेची व्यवस्था करून समन्वय राखतील. . बोलीदार त्यांच्या पसंतीच्या ठिकाणातून बोली लावण्याकरिता ई–लिलावात सहभागी होऊ शकतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुनिश्चिती स्वत: बोलीदारांनी करून घ्यावी. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या, सिस्टीम

कॅश डाऊन वीज खंडीत होणे इ.साठी तारणी धनको /सेवा परवठादार यांना जबाबदार धरता येणार नाही.

६. ई-लिलावावरील तपशील, मदत, प्रक्रिया आणि ऑनलाईन बोलीसाठी संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार **मे. ई-प्रोक्युअरसेंट टेक्नॉलॉजिज लि., ऑक्शन टायगर, अहमदाबाद, (संपर्क क्र**. ०७९–६१२००५३१/५७६/५९६/५५९/५९८/५८७/५९४/.), किंवा श्री. रामप्रसाद शर्मा, मोबा. ८००–००२–३२९७/७९–६१२० ०५५९, ईमेल : ramprasad@auctiontiger.net येथे संपर्क साधू ७. ई-लिलाव विक्रीत सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी त्यांचे नाव पुरेशा आधी https://sarfaesi.auctiontiger.net वर नोंदवावे आणि युजर आयडी व पासवर्ड मिळवावा. सेवा पुरवठादारांकडून मिळाल्यावर

ताबडतोब केवळ पासवर्ड बदलण्याचा सल्ला इच्छुक बोलीदारांना देण्यात येतो ८. ई-लिलावात सहभागासाठी इच्छक बोलीदारांना राखीव किंमतीच्या १०% इतकी परतावायोग्य इअर जमा करावी लागेल जी १६-ऑक्टोबर-२०२३ रोजी किंवा त्यापवीं ''कॅग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड'' च्य

९. इच्छुक बोलीदारांनी **१६ –ऑक्टोबर–२०२३ रोजी द.०३.०० वा**. पर्यंत प्राधिकृत अधिकारी कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, क्षेत्रीय कार्यालय **कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, रिजनल ऑफिस**ीरजनल ऑफिस ३०१–३०२, ३ रा मजला, ९२७– सनस मेमरीज, एफँ सी रोड, शिवाजी नगर, पुणे – ४११००४ किंवा कार्यालय क्र. २२५, दूसरा मजला, लोढा सिप्रिम २, न्यु पासपोर्ट ऑफिस जवळ, वागळे इस्टेट रोड क्र. २२, ठा**णे पश्चिम, महाराष्ट्र** – ४००६०४ येथे मोहोरबंद पाकिटातून इ.अ.र. प्रती भरावयाच्या डिमांड ड्रॉफ्टसह रितसर भरलेले बोली प्रपत्र (''ज्याचा नमुना https://sarfaesi.auctiontiger.net येथे उप

आहे') सादर केले पाहिजे. मोहोरबंद पाकिटातून ''**कर्जदाराचे नाव''** मिळकतीसाठी कर्ज खाते क्र. ____ (वरील नमूद) ई-लिलाव विक्रीमध्ये सहभागी होण्यासाठी बोली '' असे ठळकपणे लिहावे. १०. इ.अ.र.सह बोली सादर करण्याच्या अंतिम तारखेच्या समाप्तीनंतर प्राधिकृत अधिकारी त्यांना प्राप्त झालेल्या बोली तपासतील आणि अर्हतापूर्ण बोलीदारांचे तपशील (ज्यांनी राखीव किंमतीपेक्षा जास्तीची त्यांची बोली दिली आहे व तारणी धनकोंकडे विनिर्दिष्ट इ.अ.र. प्रदान केली आहे) सेवा पुरवठादार मे. ई. प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांना देतील जेणेकरून त्यांना फक्त त्यांच बोलीदारांना ई-लिलाव विक्री सूचनेत नमूद केलेल्या तारीख आणि वेळेस ऑनलाईन आपापसातील बोली/लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यास मान्यता देणे शक्य होईल.

११. अर्हतापूर्णं बोलीदारामध्ये आपापसातील बोली अर्हतापूर्णं बोलीदाराकडून उद्धृत केलेल्या सर्वोच्च बोलीपासून सुरू होईल. आपापसातील बोली प्रक्रियेत प्रत्येकी ''१०'' मिनिटांची अमर्याद एक्स्टेन्शन असतील म्हणजेच

मागील एक्स्ट्रेन्शन पासन १० मिनिटात बोली लावल्यास प्रत्येक वेळी ई-लिलाव संपण्याची वेळ आपोआप १० मिनिटानी वाढेल. १२. एकदा का बोली लावली की ती रह करता किंवा मागे घेता येणार नाही. बोलीदारांना दिलेल्या युजर आयडीवरून लावलेल्या सर्व बोली त्यांनी स्वत: लावल्याचे गृहित धरले जाईल.

१३. ई-लिलाव प्रक्रिया संपल्यावर ताबडतोब सर्वोच्च बोलीदारांनी ई-लिलाव विक्री प्रक्रियेतील यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाण्याकरिता प्राधिकृत अधिकारी, **कॅग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, रिजनल ऑफिस** रिजनल ऑफिस ३०१–३०२, ३ रा मजला, ९२७– सनस मेमरीज, एफ सी रोड, शिवाजी नगर, पुणे – ४११००४ किंवा कार्यालय क्र. २२५, दुसरा मजला, लोढा सिप्रिम २, न्यु पासपोर्ट ऑफिस जवळ, वागळे इस्टेट रोड क्र. २२, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र - ४००६०४ येथे आणि सेवा पुरवठादार या दोघांना ई- मेलद्वारे त्यांच्या अंतिम बोलीची पुष्टी करावी.

१४. यशस्वी बोलीदारांना २५% बोली सक्कम (इअर धरून) त्यांच्या नावे विक्री निश्चित होण्याच्या त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त विक्रीच्या पुढील कामाच्या दिवसापर्यंत आणि उर्वरित ७५% बोली स्कम विक्रीच्या . तारखेपासून १५ दिवसांत मुंबई येथे देय कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडच्या नावातील डीडी/पे ऑर्डरद्वारे प्रदान करावी लागेल.

१५. निर्धारित मुदतीत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदारांनी उपरोक्त रकमांचे प्रदान करण्यात कस्र्र केल्यास विक्री रद्द होईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इ.अ.र. सह) जम होईल व मिळकत पुन्हा विकायला ठेवली जाईल.

१६. यशस्वी बोलीदारांनी विनंती केल्यावर, प्राधिकृत अधिकारी सर्वस्वी त्यांच्या मर्जीने उर्वरित बोली रक्कम जमा करण्याकरिता लेखी वाढीव मुद्दत मंजूर करू शकतात. १७. यशस्वी बोलीदारांना टीडीएस प्रती विक्री किंमतीची १% रक्कम (विक्री रकमेपैकी) प्रदान करून प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे टीडीएस प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रस्ताव स्विकारल्याच्या

१५ कामाच्या दिवसांत किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांना योग्य वाटेल अशा अन्य वाढीव मुदतीत इ.अ.र. समायोजित करून विक्री किमतीची संपूर्ण रक्कम (टीडीएस प्रती १% कापल्यावर) जमा करावी लागेल १८. विक्री प्रमाणपत्र जारी होण्यापुर्वी यशस्वी बोलीदारांना पालिका/पंचायत कर, वीज थकबाकी (असल्यास) भरावे लागेल. मिळकती संबंधातील सर्व वैधानिक थकबाकी विचारात घेऊन बोली लावावी

१९. संपूर्ण खरेदी किंमत/बोली रकेम जमा केल्यावर आणि सर्व कर/आकारांचे प्रदान केल्याच्या संबंधातील आवश्यक पुरावे सादर केल्यावरच यशस्वी बोलीदारांच्या नावात प्राधिकृत अधिकारी विक्री प्रमाणपत्र जारी

२०. अभिहस्तांतरणासाठी लागू असलेले कायदेशीर आकार, मुद्रांक शुल्क, नोंदणी आकार व अन्य अनुषंगिक आकार लिलाव खरेदीदारांना भरावे लागतील २१. कोणतेही कारण न देता प्राधिकृत अधिकारी ई-लिलाव विक्री कार्यवाही पुढे ढकल्/रद करू शकरात. जर विक्रीच्या निर्धारित तारखेपासून १५ दिवसांमध्ये असलेल्या नंतरच्या तारखेपायँत ई-लिलाव विक्री पुढे ढकलली

२२. प्राधिकृत अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम, बंधनकारक असेल व त्यावर प्रश्न करता येणार नाहीत. २३. ज्यांनी बोल्या सादर केल्या आहेत त्या सर्व बोलीदारांनी ई–लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती वाचल्याचे व त्या समजल्याचे गृहित धरले जाईल आणि त्यांना त्या बंधनकारक असतील

असेल तर तसे सेवा पुरवठादारांच्या वेबसाईटवर प्रदर्शित केले जाईल.

२४. मिळकतीमधील जंगम मत्ता (काही असल्यास) उपलब्धतेसह प्रस्तावित नाही. २५. पुढील तपशील आणि चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी, कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड: श्री. शंके गुप्ता, मो. क्र.: ९१३६९३६५७७ आणि पुढील चौकशीसाठी श्रीम. कल्पना चेतनवाला

७७३८०३९३४६ येथे संपर्क साधावा. २६. हे प्रकाशन म्हणजे उपरोह्नेखित तारखेस/ठिकाणी लिलाव विक्री करण्याबाबत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) नुसार उपरोक्त कर्ज खात्यान

कर्जदार/गहाणकार/जामीनदारांना १५ (पंधरा) दिवसांची सूचना देखील आहे. विशेष सचना /डगारा: बोलीदारांनी त्यांच्या स्वत:च्या हितासाठी शेवटच्या मिनिटे/सेकंदांना बोली लावणे टाळावे. अशा बाबतीत बोलीदारांकडून होणाऱ्या कोणत्याही त्रूटी/चुकांसाठी (इंटरनेट बंद पडणे

वीज जाणे इ.) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड किंवा सेवा पुरवठादार जबाबदार नसतील. अशा आकस्मिक परिस्थितीशी सामना करण्याकरिता बोलीदारांनी कृपया आवश्यक अशा सर्व व्यवस्था/बॅक-अप वीज पुरवठ्यासारखे पर्याय आणि जे काही गरजेचे आहे त्या अन्य गोष्टींची तजवीज करून ठेवावी जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीवर मात करून यशस्वीपणे लिलावात सहभागी होणे शक्य होईल सही/- (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लि. ठिकाण: पुणे दिनांक: ३०-सप्टें-२०२३

क्र कर्नाटका बँक लिमिटेड

i: ०२२–३५००८०१७/३५१२८४८२/३५०८२५५ ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा: २रा मजल ई-ब्लॉक, दी मेटोपॉलिटन, प्लॉट क्र. सी २६ -मेल: mumbaiarm@ktkbank.com वेबसाईट: www.karnatakabank.com सीआयएन: एल८५११०केए१९२४पीएलसी००११२८ बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१

कब्जा सूचना

ज्याअ**र्थी, कर्नाटका बँक लि**. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ् फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ह्यापुढे उल्लेख ''सदर ॲक्ट'') अन्वर्य आणि कलम् १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांच जार कहा दिनांक २०.०९.२०१६ रोजी सदर अंतटच्या कला १३(२) अन्यये २०.०९.२०१६ रोजी एक मागणी स्वा जारी कहन कर्जदार (१) में. सर्कल प्रांडबट प्रस्तावित द्वारे त्यांचे भागिदार: ए) श्री. डेविड जो फिलीप आणि बी) श्री. जसराज कमलाकर गिरे, पत्ता येथे: #१०१ ए, एएसपीआय मॅन्यन, नौपाडा, रामवाडी, एससीबी बँक लि जवळ, गोखले रोड, ठाणे (प), महाराष्ट्र पत्रच – ४००६०२, २) श्री. डेविड जो फिलिप, श्री. जो मॅथ्यु फिलीप यांचा मुलगा, पत्ता येथे: फ्लॅट क्र. ४०२, ४था मजला, लेक सुपेरियर, चांदिवली, पवई, महाराष्ट्र-४०००७६ ३) श्री. जसराज कमलाकर गिरे, श्री. कमलाकर गंकर गिरे यांचा मुलगा, पत्ता येथे: #३८१०, मेस्त्री गक्की तिष्पाणी, केळगाची, कर्नाटक राज्य – ५९१२३७ यांना सूचने नमूर केलेली रकन रु. ४,२६,७८,६९७.७६ (व्यव चार कोटी सब्बीस लाख अठ्ठजार हजार सहार्श सत्त्वात्रव आणि छक्षात्तर पैसे मात्र) ची परतफेड सर, सूचनेच्या प्राप्तिच्य

तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ उरत्याने, याद्वारे विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला३१,०३,२०१७ राजी सूचना दिली होती की, निम्नदाकक्षीकारांची प्राधिकृत अधिकारी या नात्याने येथे खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कृब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वाग्यर

करून येथे खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आणि सदर सूचनेचा पुढील भाग म्हणून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ह्या २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सदर मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतला. तारण मनेच्या भ्रप्याकृरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे

कर्जटारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे. रुविश्वार कर्पेत्र अपि सर्वासामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, ह्या मिळकर्ताशी व्यवहार करू नये व ह्य मिळकर्ताशी केलेला कोणताही व्यवहार हा **कर्नाटका बँक लि**., ठाणे शाखेला रक्कम असलेली ओडी खाते क्र ७५०७५००१०००११०१ मधील **रु. ६,८५,६१,३१६,७६** (रुपये सहा कोटी पंच्याएँशी लाख एकसप्ट हुजार तीनश्रं सोळा आणि छह्यात्तर पैसे मात्र) २५.०६.२०२० रोजीप्रमाणे अधिक ०१.०८.२०१९ पासूनचे पुढील व्याज आणि परिव्य

गाव पूर्णा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, उप-विभाग आणि उप-नोंदणीकृत कार्यालय भिवंडी आणि विभाग आणि जिल्ह ठाणे येथील स. क्र. १२०/१ आणि २) धारक जमिनीवरील अरिहंत कंपाऊंड येथील आरसीसी शेड क्र. १ च्या २न्य मजल्यावर स्थित गाळा क्र. २२० आणि २२१, मोजमापित १५०० चौ. फू. धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग सीमाबद्धतेद्वारे: पूर्व: रस्ता, उत्तर: गोडाऊन, पश्चिम: गोडाऊन, दक्षिण: अरिहत क्लासिक

ठिकाण : भिवंडी दिनांक : २७.०९.२०२३ कर्नाटका बँक लि. BSE

BSE Limited

25th Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 Tel. No.22721233 / 34 Fax No.22721003 • www.bseindia.com CIN No.: L67120MH2005PLC155188

NOTICE

Notice is hereby given that the following trading members of BSE Limited have equested for the surrender of its trading membership of the Exchange

Sr.No.	Name of the Trading Member	SEBI Regn. No.	Closure of business w.e.f.
1	Goyal Securities	INZ000000828	16/02/2023
2	SBI DFHI Ltd.	INZ000259939	31/01/2023
3	Lalit Kumar Tulshyan	INF011486711	01/07/2016
4	Shivmangal Securities Pvt. Ltd.	INZ000216335	03/03/2023

The constituents of the above-mentioned Trading Members are hereby advised to odge complaints, if any, immediately (in the prescribed complaint form) within on month from the date of this notification for the purpose of processing the surrender application. However, constituents are requested to note that complaints, if any which are not filed within the aforesaid timeframe may be filed against the above mentioned Trading Members within the stipulated timeframe prescribed by SEBI from time to time. The complaints filed against the above-mentioned Trading Members will be dealt with in accordance with the Rules, Byelaws and Regulations of the Exchange and circulars issued by SEBI from time to time The constituents can file complaints against the abovementioned Trading Member

at the nearest Regional Investor Service Centre of BSE Limited or the constituent can submit their complaints along with necessary documents on email id dis@bseindia.com

For further details relating to complaint form, filing of eComplaint, etc. visit https://www.bseindia.com/static/investors/cac_tm.aspx

For BSE Limited Additional General Manager


Membership Operations

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES.

NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA

INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE STOCK EXCHANGES IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS").

Date: 30th September, 2023



KRYSTAL INTEGRATED SERVICES LIMITED

Our Company was incorporated as 'Sea King Enterprises Private Limited' at Mumbai as a private limited company under the Companies Act, 1956 pursuant to a certificate of incorporation dated December 1, 2000 issued by the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai ("Roc"). The name of our Company was changed to 'Krystal Tradecom Private Limited' and a fresh certificate of incorporation dated February 6, 2001 was issued by the RoC. Subsequently, our Company diversified its activities and the name of our Company was changed from 'Krystal Tradecom Private Limited' to 'Krystal Integrated Services Private Limited', and a fresh certificate of incorporation dated May 19, 2009 was issued by the RoC. Pursuant to a resolution of our Board dated June 30, 2023 and a resolution of our shareholders dated July 4, 2023, our Company was converted into a public limited company under the Companies Act, and consequently, the name of our Company was changed to 'Krystal Integrated Services Limited' and a fresh certificate of incorporation dated August 4, 2023 was issued by the RoC. For further details in relation to changes in the Registered Office of our Company, see 'History and Certain Corporate Matters' on page 208 of the Draft Red Herring Prospectus dated September 27, 2023 ("DRHP").

Registered Office: Krystal House 15A 17, Shivaji Fort CHS, Duncans Causeway Road, Mumbai - 400 022, Maharashtra, India; Tel: +9122 43531234 Corporate Office: 20th Floor, Kohinoor Square, Shivaji Park, Dadar, Mumbai – 400028, Maharashtra, India; Tel: +9122 47471234

Contact Person: Stuti Maru, Company Secretary and Compliance Officer; Email: company.secretary@krystal-group.com; Website: https://krystal-group.com/Corporate Identity Number: U74920MH2000PLC129827

OUR PROMOTERS: PRASAD MINESH LAD, NEETA PRASAD LAD, SAILY PRASAD LAD, SHUBHAM PRASAD LAD AND KRYSTAL FAMILY HOLDINGS PRIVATE LIMITED

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10 EACH (THE "EQUITY SHARES") OF KRYSTAL INTEGRATED SERVICES LIMITED (OUR "COMPANY" OR THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ [●] PER EQUITY SHARE) (THE "OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION COMRISING OF A FRESH ISSUE OF UP TO SUCH NUMBER OF EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 1,750 MILLION (THE "FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 1,750,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ [●] MILLION (THE "OFFERED SHARES") BY KRYSTAL FAMILY HOLDINGS PRIVATE LIMITED (THE 'PROMOTER SELLING SHAREHOLDER') (THE "OFFER FOR SALE") (THE"OFFER FOR SALE", TOGETHER WITH THE FRESH ISSUE, THE"OFFER")").

OUR COMPANY MAY, IN CONSULTATION WITH THE LEAD MANAGER, CONSIDER A FURTHER ISSUE BY OUR COMPANY OF UP TO [...] EQUITY SHARES FOR

CASH CONSIDERATION AGGREGATING UP TO ₹ 150 MILLION (THE "PRE-IPO PLACEMENT"). THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, WILL BE AT A PRICE TO BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE LEAD MANAGER AND WILL BE UNDERTAKEN PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE ROC. IF THE PRE-IPO PLACEMENT IS UNDERTAKEN, THE AMOUNT RAISED FROM THE PRE-IPO PLACEMENT WILL BE REDUCED FROM THE FRESH ISSUE, NOT EXCEEDING 20% OF THE FRESH ISSUE SIZE, SÚBJECT TO COMPLIANCE WITH RULE 19(2)(B) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957 AS AMENDED ("SCRR"). THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹10 EACH AND THE OFFER PRICE IS [●] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY AND THE PROMOTER SELLING SHAREHOLDER IN CONSULTATION WITH THE LEAD

MANAGER AND WILL BE ADVERTISED IN [●] EDITIONS OF THE ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER, [●], [●] EDITIONS OF THE HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER, [•], AND THE [•] EDITION OF [•], THE MARATHI DAILY NEWSPAPER (MARATHI BEING THE REGIONAL LANGUAGE OF MUMBAI, MAHARASHTRA WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED), EACH WITH WIDE CIRCULATION, AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE AND SUCH ADVERTISEMENT SHALL BE MADE AVAILABLE TO BSE LIMITED (THE "BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED (THE "NSE", AND TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED (THE "SEBI ICDR REGULATIONS").

In case of any revision in the Price Band, the Bid/Offer Period will be extended by at least three additional Working Days, after such revision of Price Band, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In case of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, in consultation with the Lead Manager, for reasons to be recorded in writing, extend the Bid/Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Offer Period, if applicable, will be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the website of the Lead Manager and the terminals of the Syndicate Members and by intimation to the Self Certified Syndicate Banks (the "SCSBs"), the other Designated Intermediaries and the Sponsor Bank(s) (as defined hereinafter), as applicable

The Offer is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the SCRR read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. This Offer is being made in compliance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations, wherein not more than 50% of the Offer shall be allocated on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") ("QIB Portion"), provided that our Company and the Promoter Selling Shareholder may, in consultation with the Lead Manager, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"). of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs, including Mutual Funds. Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation to Non-Institutional Investors and not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. One-third of the Non-Institutional Portion shall be available for allocation to Non-Institutional Bidders with a Bid size of more than ₹0.2 million and up to ₹1 million and two-thirds of the Non-Institutional Portion shall be available for allocation to Non-Institutional Bidders with a Bid size of more than ₹10 million provided that under-subscription in either of these two sub-categories of the Non-Institutional Portion may be allocated to Non-Institutional Bidders in the other sub-category of Non-Institutional Portion in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. All potential Bidders (except Anchor Investors) are mandatorily required to participate in the Offer through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA accounts and UPI ID in case of UPI Bidders, as applicable, pursuant to which their corresponding Bid Amount will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or by the Sponsor Bank(s) under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of the respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Offer through the ASBA process. For further details, see 'Offer Procedure' on page 376 of the DRHP.

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is a supplied to the seminoral public that our company is a suppliedproposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an nitial public offering of its Equity Shares pursuant to the Issue and has filed the DRHP dated September 27, 2023 with the SEBI on September 28, 2023 and thereafter with the Stock Exchanges. Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI shall be made public for comments, if any, for a period of at least 21 days, from the date of such filling by hosting it on the website of SEBI at www.sebi.gov.in, on websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at https://krystal-group.com/ and on the website of the BRLM, i.e. Inga Ventures Private Limited at www.ingaventures.com. Our Company invites members of the public to give their comments on the DRHP filed with SEBI, with respect to disclosures made in the DRHP. The members of the public are requested to send a copy of their comments to SEBI and/or to the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLM at their respective addresses mentioned herein. All comments must be received by SEBI and/or our Company and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLM on or before 5.00 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing of the DRHP with SEBI. Investment in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of

losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the SEBI, nor does the SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 34 of the DRHP.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be taken after the Red Herring Prospectus ("RHP") has been filed with the RoC and must be nade solely on the basis of such RHP as there may be material changes in the RHP from the DRHP. The Equity Shares, when offered through the RHP, are proposed to be listed on the main board of the Stock Exchanges.

For details of the share capital and capital structure of our Company, please see the section titled "Capital Structure" beginning on page 84 of the DRHP. The liability of members of our Company is limited. For details of the main objects of our Company as contained in the Memorandum of Association, please see "History and Certain Corporate Matters" beginning on page 208 of the DRHP. **REGISTRAR TO THE OFFER**

S INGA®	LịNK Intime
Inga Ventures Private Limited	LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED
1229 Hubtown Solaris, N.S. Phadke Marg, Opp. Telli Galli	C-101, 1 st floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg
Andheri (East), Mumbai - 400 069, Maharashtra, India	Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra, India
Tel: +91 22 6854 0808	Tel: +91 22 4918 6200
E-mail: krystal.ipo@ingaventures.com	E-mail: krystalintegrated.ipo@linkintime.co.in
Website: www.ingaventures.com	Website: www.linkintime.co.in
Investor grievance ID: investors@ingaventures.com	Investor grievance e-mail: krystalintegrated.ipo@linkintime.co.in
Contact person: Kavita Shah	Contact person: Shanti Gopalkrishnan
SEBI Registration No: INM000012698	SEBI Registration No.: INR000004058

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP

Place: Mumba

Date: September 29, 2023

For KRYSTAL INTEGRATED SERVICES LIMITED On behalf of the Board of Directors

Company Secretary and Compliance Officer

KRYSTAL INTEGRATED SERVICES LIMITED is proposing, subject to the receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares and has filed the DRHP dated September 27, 2023 with the SEBI on September 28, 2023 and thereafter with the Stock Exchanges. The DRHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of

India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at https://krystal-group.com/ and on the website of the BRLM, i.e. Inga Ventures Private Limited at www.ingaventures.com. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, please see 'Risk Factors' on page 34 of the DRHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision. This announcement does not constitute an offer of securities for sale in any jurisdiction, including the United States, and any securities described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the U.S. Securities Act or an exemption from such registration. Accordingly, the Equity Shares are only

being offered and sold outside the United States in "offshore transactions" as defined in and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. Any public offering of securities to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obtained from the issuer or the selling security holder and that will contain detailed information about the company and management, as well as financial statements. No offering or sale of securities in the United States is contemplated.